

कालिकामूर्ती

भाषांतरकार

गो. ना. (तथा) गोविंद नारायण दातारशास्त्री

समन्वय प्रकाशन, कोल्हापूर

प्रमुख वितरक

अजब डिस्ट्रिब्युटर्स

द७८-ई, निदान हॉस्पिटलसमोर,
शाहपुरी, २ री गळी, कोल्हापूर.

कालिकामूर्ती : गोविंद नारायण दातारशास्त्री

© सुरक्षित

समन्वय प्रकाशन

६७८ ई वॉर्ड, निदान हॉस्पिटलसमोर,
शाहपुरी २ री गळी, कोल्हापूर.

प्रमुख वितरक

अजब डिस्ट्रिब्युटर्स

६७८-ई, निदान हॉस्पिटलसमोर,
शाहपुरी, २ री गळी, कोल्हापूर.
मोबा. : ९४२२४२१५०२

अक्षरजुळणी

रावजी देसाई

मुख्यपृष्ठ

चित्रमित्र पब्लिसिटी, कोल्हापूर.

मुद्रक

श्री ज्योतिर्लिंग ऑफसेट, कोल्हापूर.

आवृत्ती

मे, २०१२

किंमत

रुपये ४००/-

© सदर पुस्तकातील मजकुराचा हक्क मुक्त आहे; परंतु या पुस्तकातील मांडणी, मुख्यपृष्ठ किंवा एकंदरीत रचना यांची नक्कल करता येणार नाही, तसेच ट्रेसिंग किंवा निगेटिव्हच्या साहाय्याने छापताही येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

श्री. गोविंद नारायण दातार- यांचे अल्पचरित्र

विसाव्या शतकाच्या पूर्वीर्धात गो. ना. दातार हे नाव मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय होते. महाराष्ट्राच्या प्रबोधन काळात साहित्यात वैचारिक साहित्य खूप पुढे आले. मात्र तत्कालीन सुशिक्षित, साक्षर अशा सामान्य मंडळींना निखळ मनोरंजनात्मक असे काहीतरी साहित्य हवे होते. ते साहित्य चमत्कारांनी भरलेल्या पुराणांवर आधारित नको होते, पण अतिमानवी नायकाच्या स्वप्नवत् वाटणाऱ्या पराक्रमांनी भरलेले हवे होते. त्यात प्रणय, पराक्रम, वास्तव वाटणारे अद्भुत, खलनायकाने निर्माण केलेले अडथळे, नायकाने त्यावर लीलया केलेली मात, खिळवून ठेवणारे पण काढबरीच्या अंतापर्यंत न उलगडणारे रहस्य असा मसाला हवा होता. वाचकांची ही गरज भागवण्याचे कार्य गोविंद नारायण दातार यांनी केले. मात्र ते स्वप्रतिभेने न करता भाषांतर-प्रतिभेने केले. येथे भाषांतर-प्रतिभा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्यांनी रेनॉल्ड्स या झंगजी लेखकाच्या सर्व काढबन्यांचे मराठीत भाषांतर केले. पण ते करताना त्यात भारतीय वातावरण आणि इतिहास यांचा अशा कौशल्याने वापर केला की या काढबन्या परकी साहित्याची भाषांतरे आहेत असे सामान्य वाचकांना वाटलेच नाही आणि पुढे असामान्य झालेल्या कुसुमाग्रजांचे गो. ना. दातारांवरील प्रेम, ‘या काढबन्या भाषांतरित आहेत’ हे कळूनसुद्धा जराही कमी झाले नाही! या काढबन्यांनी सामान्यांना किंती वेड लावले होते त्याची दोनच प्रतिनिधिक उदाहरणे पहा- श्री. के. क्षीरसागर यांची पुतणी वत्सला- सौ. प्रतिभा कुलकर्णी- माझी सहकारी शिक्षिका होती. त्यांची आठवण- ‘माझ्या आईला दातारांच्या काढबन्या वाचण्याचे प्रचंड वेड होते. त्या वेडापायी अनेकदा घरकामाकडे दुर्लक्ष होत असे. एकदा चुलीपुढे बसून काढबरी वाचताना चुलीवरील पदार्थ करपला. त्यावर भडकून जाऊन वडिलांनी ती काढबरी तिच्या हातातून हिसकावून घेऊन सरळ चुलीत फेकली.’

जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘काजळमाया’मध्ये ‘पुनरपि’ ही कथा आहे. त्यातील पुढील भाग पहा- नंतर ‘विलासमंदिर !’ हे नाव पहाताच तिचे हात थबकले आणि तिला कामाचा विसर पडला... हे पुस्तक तिने वाचायला घेतले तेव्हा दादांनी रागावून ते तिच्याकडून काढून घेतले होते आणि बाजूला टाकले होते. ते वाचायला घेतले की घरात कोणी ना कोणी सहा महिन्यात दगावले होते म्हणे. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी वाचायला उचललेले ते पुस्तक, पण त्यातल्या गौतमीआत्याला कोणते गुप्तित माहीत होते या बद्लाची माईची उत्सुकता अजूनही तेवढीच तीव्र होती.

आजच्या भाषेत सांगायचे तर गो. ना. दातार हे त्यांच्या काळातच आख्यायिकांचा विषय बनले होते. पण या आख्यायिका त्यांच्या किंवा आमच्या कानावर क्वचितच आल्या.

दातारांचा जन्म १८७६ चा आणि मृत्यू १९४१ मध्ला. दातार घराणे मूळचे वाडे पडेल मधील (जि. सिंधुदुर्ग) तेथून ते राजापूरला आले. राजापुराचा पश्चिम भाग हा त्याकाळी धोपेश्वरगाव म्हणून ओळखला जात असे. या गावात धोपेश्वराचे कुळ म्हणून ते स्थायिक झाले. बहुधा दातारांचे आजोबा इथे प्रथम आले. गो. ना. दातारांची पत्नी (माझी आजी) पोंभुर्ल्याच्या करंदीकरांकडची. ती विंदा करंदीकरांची मावशी. गो. ना. दाताराना एक मुलगी आणि सहा मुलगे. दातारांच्या विद्वत्तेमुळे त्यांच्याकडे काही विद्यार्थी संस्कृत शिकायला येत. त्यातील एक दत्तात्रेय हरि मराठे- माझे वडील-होत. त्यांचा आणि काशी दातार हिचा प्रेमविवाह झाला आणि आमचा दातार घराण्याशी कायमचा संबंध जुळला.

आपल्या काढंबन्या छापण्यासाठी दातारांनी स्वतःचा छापखाना सुरु केला. (त्याचा इतिहास ‘शालिवाहन शक’ काढंबरीच्या प्रस्तावनेत आहे.) यासाठी त्यांनी मुंबईच्या बॉटलीबाय कंपनीकडून जर्मन ट्रेडल मशीन विकल आणले. त्याच्याबरोबरच विजेवर मशीन चालवण्याला आवश्यक जोडण्या मिळाल्या (त्या ४५ वर्षांनी उपयोगात आल्या!) निर्णयसागरमधून टाईप आणि अन्य साहित्य आणले. ही घटना १९२३ मधील आहे. छपाई यंत्राबरोबर कागद कापण्याचे जिलोटिन मशीनही आले. या छापखान्यात स्वतः लेखक आपल्या १४-१५ वर्षांच्या मुलांची थोडी मदत घेत. लेखनापासून प्रकाशनापर्यंतची खिले जुळणी, मुद्रणशोधन, छपाई, पुस्तक बांधणी इ. सर्व कामे एकहाती करीत होता ! मुख्यपृष्ठ चिकटवायला लागणारी मैद्याची खळ लेखकाच्या हातची. एवढेच नव्हे तर खराब झालेले रूळ लेखकच सरस कुटून, पातळ करून साच्यात ओतून बनवत होता. छपाईयंत्रावर एका वेळी अष्टमांश आकाराची दोन पाने छापता येत. त्यावर ‘शालिवाहन शक’, ‘मोलकरीण’ या काढंबन्या, शेरलॉक होम्सच्या कथांवर आधारलेले पण बरेच स्वतंत्र असे ‘चतुर माधवराव’ हे रहस्यकथांचे मराठीतील पहिले पुस्तक, शिशुविनोद पुस्तकमाला मधील ‘खांबावरील पुतळी, खुळा राक्षस, कनकपुरी’ ही छोटी पुस्तके. ‘वैदिक वैश्वानराग्नि’ म्हणजेच ‘उत्तरारुण प्रकाश’ या नावाचा ‘टिळकांच्या आर्याचे वसतिस्थान उत्तरध्युव होते.’ या कल्पनेला पुष्टी देणारा शोधनिबंध इतकी पुस्तके छापली गेली. त्याशिवाय लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची पावतीपुस्तके, हँडबिले यांची भरपूर कामे मिळत जाऊन व्यवसायही उत्तम झाला. घराच्या मोठ्या पडवीत असलेल्या या छापखान्यामुळे आमचे ‘मामाचे घर’, ‘छापखाना’ झाले. आम्ही अजूनसुद्धा ‘छापखान्यात’ जातो; मामाच्या गावाला नाही ! हा छापखाना अजून चालू आहे.

गो. ना. दातार हे विविधांगी व्यक्तिमत्त्व होऊन गेले. त्यांचे लेखन विविधांगी आहे. त्यांनी ‘श्रीशिवछत्रपतींचे चरित्र’ लिहिले. ते चैत्र वद्य ११, शके १८२८ (मार्च-

एप्रिल १९०६) मध्ये नारायण रामचंद्र सोहोनी यांनी ‘जगदीश्वर’ छापखान्यात छापून प्रकाशित केले. एकनाथी भागवत, रानाथी योगवसिष्ठ, ज्ञानेश्वराची गाथा, श्रीसमर्थ रामदास स्वार्मीचे समग्र ग्रंथ यांचे सटीप संपादन केले. भट्टमोरेश्वर विरचित ‘वैद्यामृत’, ‘शिवस्वरोदय’ हा योगशास्त्रावरील लहान ग्रंथ, ‘रामगीता’ ‘अध्यात्मरामायण’, नारायण दैवज्ञ लिखित ‘मुहूर्तमार्तंड’, ‘गणेशपुराण’, ‘पद्मपुराण’ यांची भाषांतरे केली. या ग्रंथांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्यांच्या विद्वत्तेबोबरच त्यांच्यावरील टिळकप्रभावही स्पष्ट करतात. त्यांचे खगोल, भूगोल आणि गणित यांचे ज्ञान उत्तम होते. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पास पर्यंत होते, ते एम्. ए. नव्हते. ते काँग्रेसचे प्रचारक आणि राजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे काही वर्षे अध्यक्ष होते. घराशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशीय वेदपाठशाळेचे पदाधिकारी आणि विश्वस्त होते.

‘कादंबरीकार’ होण्यापूर्वी ते घरी आयुर्वेदिक औषधे बनवीत. त्यासाठी त्यांनी ‘रसायनशाळा’ हा कारखाना काढला होता. त्यात त्यांनी ‘नारायणज्वरांकुश’ या स्वतः शोधलेल्या गोळ्यांची निर्मिती होत असे. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना दम्याचा त्रास वारंवार होऊन प्रकृती बिघडू लागली. दीर्घ आजारानंतर ते ६५ वर्षांचे असताना मरण पावले.

आजोबांचा ग्रंथसंग्रह मोठा होता. त्यात संस्कृतसाहित्य, वेदान्त, खगोल, आयुर्वेद यांचा भरणा आहे. राजवाड्यांची काही पुस्तके आहेत. ‘ग्रांट डफाचा इतिहास’ हे शिळाप्रेसवर छापलेले पुस्तक आहे. शिळाप्रेसवर छापलेली १५० वर्षे वयाची पुस्तके आहेत. त्यात समग्र मोरोपंत आणि रामायणाचे मराठी भाषांतर आहे. इंग्रजी पुस्तकात रेनॉल्ड्स, आर्थर कॉनन डॉइल आहेत. स्ट्रॅंड व मिस्टरी मासिकांचे जुने अंक आहेत.

आज गो. ना. दातारांची आम्ही २३ नातवंडे आपापल्या क्षेत्रात, मुंबई, पुणे, चिपळून, कोलहापूर, बंगलोर आणि राजापूर येथे परस्परांशी प्रेमाचे संबंध ठेवून आहेत. त्यात सात आतेभाऊ, दोन आतेबहिणी (मराठे), आठ मामेभाऊ आणि सहा मामेबहिणी (दातार) आहेत. गो. ना. दातारांचे पाचवे पुत्र मोहन हे मे २००६ मध्ये राजापूर मुक्कामी मरण पावले. तीन सुना आम्हा भाचे, पुतणे मंडळीना आशीर्वाद द्यायला आमच्यात आहेत.

– श्री. अ. द. मराठे
१६८/१० शांतीनाथ अपार्टमेंट,
यशवंतनगर, तळेगाव दाभाडे,
जि. पुणे-४११ ५०७

अनुक्रमणिका

१) बनराजी	९
२) वीरबल	१४
३) कृष्णदुर्गातील गुप्त प्रकार	१८
४) भयंकर यंत्र	२२
५) कालभैरवाचार्य	२४
६) विक्रांत	२७
७) नवीन रहस्ये	३१
८) लीलावती	३६
९) रात्रीच्या साहसांचा शेवट	३९
१०) कालकन्या	४३
११) विजयानगरी आल्यानंतर	४९
१२) सरदार आणि गुरु	५५
१३) प्रवास	५९
१४) राजकन्या चंचला	६४
१५) आणखी पुष्कळ गुह्य गोष्टी	७०
१६) चंद्रचूड आणि लीलावती	७६
१७) कालकन्येची भेट	८०
१८) तपनक आणि दमनक	८६
१९) घटकचुकी	९१
२०) प्रतिनिधींची सभा	९७
२१) विक्रांत आणि सभासाद	१००
२२) कैदी कुमारिका	१०५
२३) कालिकामूर्ती	१११
२४) शुभ आकृती	११४
२५) भयंकर यंत्र असलेले भुयार	११८
२६) हरिहराय	१२१
२७) उल्हास	१२४
२८) कालकन्येची कुळकथा	१२७
२९) कालकन्येची कुळकथा - पुढे चालू	१३४
३०) कालकन्येची कुळकथा - पुढे चालू	१३८
३१) कालकन्येची कुळकथा - पुढे चालू	१४३
३२) प्रेमदर्शन	१४८
३३) कालकन्येच्या तर्फेचा योद्धा	१५२
३४) युद्धाचा शेवट	१५५

३५)	अनसूया	१५८
३६)	शेवटची भेट	१६३
३७)	लीलावतीचा खंजीर	१६६
३८)	तपनक आणि दमनक	१७२
३९)	तीन दिवसांचा प्रवास	१७५
४०)	कारभारी आणि काळ्पुरुष	१८२
४१)	बंधूसमूह	१८५
४२)	लीलावती व अनसूया	१८९
४३)	अनुमाने व सिद्धान्त	१९१
४४)	अनसूया	१९५
४५)	नायिका	१९८
४६)	हिमप्रासाद	२०२
४७)	सौदामिनी व चंद्रचूड	२०९
४८)	कालभैरवाचार्य व अनसूया	२१३
४९)	मारामारी	२१६
५०)	सरदार, चाकर व कुमारिका	२१९
५१)	दरवाज्याजवळ भेट	२२५
५२)	एका भयंकर विषयावर संभाषण	२२६
५३)	प्रवासातील प्रथम दिवस	२२९
५४)	धर्मशाळा	२३२
५५)	खुनी स्त्री	२३९
५६)	कबुली व परिणाम	२४४
५७)	पहिला चौकीदार	२४८
५८)	धर्मशाळेची पडवी	२५१
५९)	रेवती व रोहिणी	२५५
६०)	कालकन्येची पुन्हा भेट	२५९
६१)	अनसूया	२६४
६२)	प्रेतयात्रा	२६८
६३)	कालभैरव, रखवालदार व रखालदारीण	२७५
६४)	विक्रांतचे लष्कर	२८०
६५)	विक्रांत आणि त्याचे अनुयायी	२८३
६६)	चंद्रचूडचा प्रवास पुढे-चालू	२८९
६७)	पडका किल्ला	२९१
६८)	मोडके तीन किल्ले	२९४
६९)	खंडेराव देसायांचा किल्ला	२९८
७०)	खंडेरावाच्या कथेचा प्रारंभ	३०४

७१)	खंडेरावांची कथा – पुढे चालू	३०९
७२)	खंडेरावांची कथा – पुढे चालू	३१३
७३)	खंडेरावांची कथा – पुढे चालू	३१८
७४)	खंडेरावांची कथा – पुढे चालू	३२४
७५)	खंडेरावांच्या कथेचा अंत	३२९
७६)	घोटाळा संशय आणि निश्चय	३३५
७७)	फसवी आणि फसलेला	३३८
७८)	शेवटची भेट	३४१
७९)	कृष्णदुर्ग	३४८
८०)	कालभैरव व भवानराव	३५१
८१)	करारपत्र	३५७
८२)	शुभ्र-वस्त्रा स्त्री व दोन नोकर	३६१
८३)	मध्यरात्री काय झाले?	३६४
८४)	महाकालीस बळी	३७०
८५)	वाडनिश्चय	३७६
८६)	कृष्णदुर्गाचा वेढा	३८०
८७)	दुखणाईत सरदार	३८४
८८)	चंद्रचूड, अनसूया व धर्मजीराव	३९०
८९)	संकेत	३९४
९०)	कृष्णदुर्गाचा वेढा – पुढे चालू	३९८
९१)	लढाई	४००
९२)	अनसूया आणि सैनिक	४०३
९३)	भुयारातील शेवटचा प्रवेश	४१०
९४)	काही चमत्कारिक प्रसंग	४१५
९५)	योग्य मोबदला	४२२
९६)	अनसूयेचा मामा	४२८
९७)	सुकुमारबाईची हकिकत	४३०
९८)	सुकुमारबाईच्या कथेचा शेवट	४३४
९९)	विक्रांतचे औदार्य व न्याय	४४०
१००)	खंडेरावाच्या किल्ल्यात चंद्रचूड	४४३
१०१)	शेवट जवळ आला	४४५
१०२)	लग्नसमारंभ	४५०
१०३)	सिंहावलोकन	४५३
१०४)	सिंहावलोकन समाप्त	४६०
१०५)	कथा संपली	४६४

◆◆◆